

November 6, 2023

General Manager,
Department of Corporate Services,
BSE Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai 400 001

Security Code: 502865

Dear Sir,

Sub: Submission of newspaper clipping for published Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, we have published Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023 in the Financial Express (All Edition) and in Mumbai Lakshadeep (in Marathi).

We enclose copy of the Mumbai edition of the abovementioned newspaper cuttings for your record.

Yours faithfully, For Forbes & Company Limited

Rupa Khanna Company Secretary & Compliance Officer

Encl: As above



FINANCIAL EXPRESS

(A Government of India Enterprise) Bailadila Iron Ore Mine (BIOM), Kirandul Complex, CG - 494 556 Corporate Identity Number (CIN) - L13100TG1958GOI001674 NMDC NMDC WORKS KIRANDUL

Tender Enquiry No: Works-Kirandul/SP-III/Sand Supply/2023/124/02, Date:04.11.2023 MSTC Ref. No.: NMDC / KDL/195/23-24/ET/552

e-tender notification

Estimated cost including GST is Rs 739.20 Lakhs NMDC Limited, A "NAVARATNA" Public Sector Company under Ministry of Steel, Govt. of India, invites online bids from prospective bidders for the work

of "Supply of River Sand at SP-III Project, Kirandul" The detailed NIT and Bid documents can be viewed and / or downloaded from 04.11.2023 to 18.11.2023/15:00hrs from following website links;

 NMDC website – https://www.nmdc.co.in/nmdctender/default.aspx 2. Central Public Procurement Portal - https://www.eprocure.gov.in/

epublish/app and search tender through tender enquiry number MSTC portal - https://www.mstcecommerce.com/eprochome/ nmdc/buyer_login.jsp For further help refer to 'vendor guide' given in

The bidders are requested to submit their bids online through MSTC Limited website. The details of submission of bid through online are given in NIT. The Bidders on regular basis are required to visit the NMDC's website / CPP Portal / MSTC website for corrigendum, if any, at a future date.

For further clarification, the following can be contacted -

CPM -III, NMDC Works Kirandul, NMDC Limited, behind BIOP School, BIOM Kirandul Complex, Kirandul. PIN-494 556 email: gnaresh@nmdc.co.in

> For and on behalf of NMDC Ltd HOP, NMDC WORKS KIRANDUL

> > **इस्पाती इरादा**

हर एक काम देश के नाम



PLAZA WIRES LIMITED

CIN: U31300DL2006PLC152344 Regd. Office: A-74, Okhla Industrial Area, Phase-2, New Delhi-110020; Email Id; info.it@plazacables.com Tel No: 011-66369696; Website: www.plazawires.in

UN-AUDITED FINANCIAL RESULTS OF THE QUARTER ENDED 30.06.2023 DATED 03.11.2023: NOTICE TO INVESTORS (THE "CORRIGENDUM")

This is with reference to the newspaper advertisement published on 03[™] November, 2023 for publication of Un-Audited Financial Results of the Quarter Ended 30" June, 2023. The following information with respect to

CORRIGENDUM TO THE NEWSPAPER PUBLICATION OF

a) Net profit for the period after tax and after Exceptional items; and

b) Total Comprehensive Income for the period (after Tax) and other comprehensive income (after Tax)

from the statement of Un-Audited Financial Results for the quarter ended June 30, 2023. were inadvertently omitted and wrongly written respectively. The information with respect

Amount in Rs. Millions, except share and per share data unless otherwise stated

Particulars	Quarter Ended Year End 30.06.2023 31.03.20 (Un-audited) (Audited			
Net profit for the period after tax and after Exceptional items	10.02	75.10		
Total Comprehensive Income for the period (after Tax) and other comprehensive income (after Tax)	10.02	75.63		
Place: Delhi	For Plaza	Wires Limited		

Date: November 03, 2023

voting by electronic means ("e-voting"):

Sanjay Gupta Chairman & Managing Director DIN: 00202273

The duly corrected information with respect to the Un-Audited Financial Results of the First Quarter Ended 30th June, 2023 is enclosed for ready reference and record.



AARTI SURFACTANTS LIMITED CIN: L24100MP2018PLC067037

Reg. Off.: Plot no 57, 58, 60 to 64, 62A, S-3/1, Sector-3, Sagore Village, Pithampur Industrial Area, District Dhar - 454775, Madhya Pradesh Corp. Off.: Unit No. 202, Plot 71, Udyog Kshetra, 2nd Floor, Mulund Goregaon Link Road, Mulund (West), Mumbai - 400080, Maharashtra

Website: www.aarti-surfactants.com, E-mail: investors@aarti-surfactants.com **POSTAL BALLOT NOTICE AND E - VOTING INFORMATION** NOTICE is hereby given to the members of AARTI SURFACTANTS LIMITED (the "Company") pursuant to Section 108 and Section 110 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 and Rule 22 of Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended ("Management Rules") read with the General Circular No.14/2020 dated April 8 2020, General Circular No.17/2020 dated April 13, 2020, General Circular No.22/2020 dated June 15, 2020, General Circular No.33/2020 dated September 28, 2020, General Circular No.39/2020 dated December 31, 2020, General Circular No.10/2021 dated June 23, 2021, General Circular No.20/2021 dated December 8, 2021 General Circular No.3/2022 dated May 5, 2022 and General Circular No.11/2022 dated December 28, 2022, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015, and other applicable provisions of the Act, rules, circulars and notifications issued thereunder, (including any amendment(s), statutory modification(s) and/ or re-enactment thereof for the time being in force), for seeking approval of the Members of the Company for the following Resolution proposed to be passed through Postal Ballot only through

ı	Sr. No.	Type of Resolution	Description
I	1.	Special	Alteration of the Articles of Association of the Company
ı	In comp	liance with the MCA Ci	rculars, the Company has completed the dispatch of the
ı	Postal B	allot Notice, by electro	nic means only, on Friday, November 03, 2023 to those
ı	member	s of the Company who	se names appeared in the Register of Members / List of
ı	Beneficia	al Owners as maintaine	ed by the Company/ Depositories, respectively, as at close
ı	of busin	ess hours on Friday, (October 27, 2023 (the 'Cut-off date') and whose e-mail
ı	address	es are registered with	the Company/Depositories. The Postal Ballot Notice is
ı	available	on the Company's we	bsite at www.aarti-surfactants.com, websites of the Stock
ı	Exchang	ges; BSE Limited at w	ww.bseindia.com and National Stock Exchange of India
I	Limited a	at www.nseindia.com ar	nd on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.
1	l		

Members whose names appeared on the Register of Members / List of Beneficial Owners as on the Cut-off date are entitled to vote on the Resolutions as set forth in the Postal Ballot Notice. The voting rights of the members shall be reckoned in proportion to the paid-up equity shares held by them as on the Cut-off date. A person who is not a member as on the Cut-off date shall treat the Postal Ballot Notice for information purpose only.

In compliance with MCA circulars, the Company has provided only the remote e-voting facility to its members, to enable them to cast their votes electronically instead of submitting the physical Postal Ballot form. The communication of the assent or dissent of the members would take place only through the remote e-voting system. The Company has engaged the services of NSDL for the purpose of providing remote e-voting facility to all its members to cast their votes electronically only.

The detailed procedure and instructions for remote e-voting are enumerated in the Postal Ballot Notice. Remote e-voting shall commence at 09:00 a.m. (IST) on Monday, November **06, 2023**, and shall end at 05:00 p.m. (IST) on **Tuesday, December 05, 2023**. The remote evoting facility will be disabled for voting by NSDL upon expiry of the aforesaid voting period. Members who have not registered their e-mail addresses, so far, are requested to regist their email addresses, in respect of electronic holdings with the Depository through their concerned Depository Participants.

Board of Directors of the Company has appointed CS Sunil M. Dedhia, Practicing Company Secretary (Membership No. 3483, Certificate of Practice No. 2031), Proprietor of Sunil M. Dedhia and Co., Company Secretaries as Scrutinizer for conducting the Posta Ballot, through the evoting process, in a fair and transparent manner. The Scrutinizer's decision on the validity of the Postal Ballot shall be final.

The Scrutinizer will submit his result to the Chairman of the Company or any other person authorized by him, on or before Thursday, December 07, 2023. The result of the voting conducted by Postal Ballot along with the scrutinizer's report will be hosted on the website of the Company at www.aarti-surfactants.com, website of NSDL at www.evoting.nsdl.com and will also be communicated to Stock Exchanges where the equity shares of the Company are listed.

In case of any queries / grievances connected with voting by electronic means, you may contact NSDL at evoting@nsdl.co.in or call on toll free nos. 1800 102 0990 and 1800 22 4430 or send a request at evoting@nsdl.co.in. You may also refer the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-Voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com.

For Aarti Surfactants Limited

Place: Mumbai Date: November 03, 2023 Priyanka Chaurasia **Company Secretary** ICSI M. No. A44258

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.



FORBES & COMPANY LIMITED

Regd. Office: Forbes' Building, Charanjit Rai Marg, Fort, Mumbai - 400 001. Tel. No.: +91-22-61358900 • Fax: +91-22-61358901 • Website: www.forbes.co.in • Email: investor,relations@forbes.co.in

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023

Particulars			STAND	ALONE			100		CONSO	LIDATED							
	(Quarter ende				Half year ended Year ended		Quarter ended			Half year ended						
	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	100000000000000000000000000000000000000						30.09.2023		Year ended 31.03.2023					
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)					
Total Income from operations (including other income)	7,206	7,610	6,557	14,816	33,672	46,174	7,356	7,684	6,252	15,040	33,594	49,875					
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	985	2,323	192	3,308	20,467	21,817	1,032	2,248	(221)	3,280	19,343	19,628					
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items & discontinued operations)	985	2,323	3,179	3,308	23,412	24,722	(1,232)	2,254	1,512	1,022	19,709	21,981					
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	730	1,729	5,949	2,459	22,622	23,859	(1,563)	1,587	4,002	24	18,567	19,182					
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(111)	3,303	7,947	3,192	24,802	25,167	(658)	4,805	8,035	4,147	21,299	15,960					
Paid up Equity Share Capital	1,290	1,290	1,290	1,290	1,290	1,290	1,290	1,290	1,290	1,290	1,290	1,290					
(Face value of ₹ 10/- each)							100										
Other equity (excluding Revaluation Reserve)					38	19,395				3.6		15,017					
Basic & Diluted																	
Earning per equity share (of ₹ 10/- each)	5.66	13.40	46.12	19.06	175.36	184.95	(12.28)	12.46	31.53	0.19	145.92	150.77					
(Quarter and year to date figures not annualised)																	

Notes:

Dubai.

November 3, 2023

- The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the guarter and half year ended September 30, 2023 filed with BSE Limited under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly Financial Results are available on the website of BSE Limited at www.bseindia.com and Company's website at www.forbes.co.in
- The Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023 have been reviewed and recommended by the Audit Committee at its meeting held on October 30, 2023 and approved by the Board of Directors at its meetings held on November 3, 2023.

For Forbes & Company Limited (Mahesh Tahilyani) Managing Director DIN: 01423084

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA INITIAL PUBLIC OFFER OF EQUITY SHARES ON THE MAIN BOARD OF THE STOCK EXCHANGES IN COMPLIANCE WITH CHAPTER II OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE





QR code to view the Prospectus)

CELLO WORLD LIMITED

the Registered Office of our Company was changed from the State of Maharashtra to the Union Territory of Daman and Diu and a certificate of registration of the regional director order, for change of State dated April 8, 2020, was issued by the Registrar of Companies, Goa at Daman and Diu, Goa ("RoC"). Subsequently, upon the conversion of our Company into a public limited company, pursuant to a special resolution passed by our Shareholders on June 12, 2023, the name of our Company was changed to "Cello World Limited" and a fresh certificate of incorporation dated July 18, 2023 was issued by the RoC. For further details of change in name and Registered Office of our Company, please refer to the section titled "History and Certain Corporate Matters - Brief history of our Company" and "History and Certain Corporate Matters - Brief history of our Company" and "History and Certain Corporate Matters - Brief history of our Company" and "History and Certain Corporate Matters - Brief history of our Company" and "History and Certain Corporate Matters - Brief history of our Company" and "History and Certain Corporate Matters - Brief history of our Company" and "History and Certain Corporate Matters - Brief history of our Company" and "History and Certain Corporate Matters - Brief history of our Company" and "History and Certain Corporate Matters - Brief history of our Company" and "History and Certain Corporate Matters - Brief history of our Company" and "History and Certain Corporate Matters - Brief history of our Company" and "History and Certain Corporate Matters - Brief history of our Company" and "History and Certain Corporate Matters - Brief history of our Company" and "History and Certain Corporate Matters - Brief history of our Company" and "History and Certain Corporate Matters - Brief history of our Company" and "History and Certain Corporate Matters - Brief history of our Company" and "History and Certain Corporate Matters - Brief history of our Company" and "History and Certain Corporate Matters - Brief history of our Company" and "History and Certain Corporate Matters - Brief history of our Company" and "History and Certain Corporate Matters - Brief history of our Company" and "History and Certain Corporate Matters - Brief history of our Company" and "History and Certain Corporate Matters - Brief history of our Company" and "History and Certain Corporate Matters - Brief history and Certain Corporat Certain Corporate Matters - Changes in the Registered Office of our Company" on page 227 of the prospectus of our Company dated November 1, 2023 filed with the RoC ("Prospectus").

Registered Office: 597/2A, Somnath Road, Dabhel, Nani Daman 396 210, Daman and Diu, India Corporate Office: Cello House, Corporate Avenue, B Wing, 8th Floor, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai - 400 063, Maharashtra, India.

Contact Person: Hemangi Trivedi, Company Secretary and Compliance Officer; Tel: +91 22 2685 1027; E-mail: grievance@celloworld.com; Website: www.corporate.celloworld.com; Corporate Identity Number: U25209DD2018PLC009865

OUR COMPANY HAS DECIDED TO VOLUNTARILY ADOPT THE TIMELINE FOR LISTING ITS EQUITY SHARES ("EQUITY SHARES") WITHIN THREE WORKING DAYS OF THE BID/OFFER CLOSING DATE IN ACCORDANCE WITH THE SEBI CIRCULAR NO. SEBI/HO/CFD/TPD1/CIR/P/2023/140 DATED AUGUST 9, 2023 ("SEBI T+3 CIRCULAR"). ACCORDINGLY, THE LISTING AND COMMENCEMENT OF TRADING OF THE EQUITY SHARES ON THE NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED ("NSE")

AND THE BSE LIMITED ("BSE", TOGETHER WITH NSE, THE "STOCK EXCHANGES") SHALL BE ON MONDAY, NOVEMBER 6, 2023

NOTICE TO INVESTORS

Investors may note the following:

Pursuant to the SEBI circular no. SEBI/HO/CFD/TPD1/CIR/P/2023/140 dated August 9, 2023, SEBI has made applicable the reduced timeline for listing of shares through public issues from the existing T+6 days to T+3 days in two phases i.e. (i) voluntary for all public issues opening on or after September 1, 2023; and (ii) mandatory for all public issues opening on or after December 1, 2023. As per the Red Herring Prospectus of our Company dated October 21, 2023 ("RHP") and the Prospectus, the commencement of trading of the Equity Shares on the Stock Exchanges was scheduled on or about Thursday, November 9, 2023. However, our Company has decided to voluntarily adopt the T+3 timeline in terms of the SEBI T+3 Circular and as a result the listing and commencement of trading of the Equity Shares on the Stock Exchanges shall be on Monday, November 6, 2023. The indicative timelines mentioned in the section titled "Terms of the Offer - Bid/Offer programme" on page 524 of both the RHP and the Prospectus stands updated as below:

Event	Indicative Date			
Finalization of Basis of Allotment with the Designated Stock Exchange	Thursday, November 2, 2023			
Initiation of refunds (if any, for Anchor Investors)/unblocking of funds from ASBA Account	Thursday, November 2, 2023			
Credit of Equity Shares to dematerialised accounts of Allottees	Friday, November 3, 2023			
Commencement of trading of the Equity Shares on the Stock Exchanges	Monday, November 6, 2023			

All capitalized terms used and not defined herein shall have the respective meanings assigned to them in the Prospectus.

OUR PROMOTERS: PRADEEP GHISULAL RATHOD, PANKAJ GHISULAL RATHOD AND GAURAV PRADEEP RATHOD

INITIAL PUBLIC OFFER OF 29,337,023 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 5 EACH ("EQUITY SHARES") OF OUR COMPANY FOR CASH AT A PRICE OF ₹ 648^ PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ 643 PER EQUITY SHARE) ("OFFER PRICE") THROUGH AN OFFER FOR SALE ("OFFER") OF 29,337,023 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 3,000.00 MILLION, COMPRISING 4,632,162 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 3,000.00 MILLION BY PRADEEP GHISULAL RATHOD, 11,364,236 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 7,360.00 MILLION BY PANKAJ GHISULAL RATHOD, 7,164,410 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 4,640.00 MILLION BY GAURAV PRADEEP RATHOD (COLLECTIVELY, REFERRED TO AS THE "PROMOTER SELLING SHAREHOLDERS"), 3,088,107 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 2,000.00 MILLION BY SANGEETA PRADEEP RATHOD, 1,544,054 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 1,000.00 MILLION BY BABITA PANKAJ RATHOD, AND 1,544,054 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 1,000.00 MILLION BY RUCHI GAURAV RATHOD (COLLECTIVELY REFERRED TO AS THE "OTHER SELLING SHAREHOLDERS"), (OTHER SELLING SHAREHOLDERS TOGETHER WITH PROMOTER SELLING SHAREHOLDERS, COLLECTIVELY REFERRED TO AS THE "SELLING SHAREHOLDERS" AND SUCH EQUITY SHARES OFFERED BY THE SELLING SHAREHOLDERS, THE "OFFERED SHARES").

THE OFFER INCLUDES A RESERVATION OF 170,357 EQUITY SHARES, AGGREGATING TO ₹ 100.00 MILLION (CONSTITUTING 0.08% OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL), FOR SUBSCRIPTION BY ELIGIBLE EMPLOYEES ("EMPLOYEE RESERVATION PORTION"). THE OFFER LESS THE EMPLOYEE RESERVATION PORTION IS HEREINAFTER REFERRED TO AS "NET OFFER". THE OFFER AND NET OFFER SHALL CONSTITUTE 13.82% AND 13.74%, OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY, RESPECTIVELY.

^A DISCOUNT OF₹ 61 PER EQUITY SHARE WAS OFFERED TO ELIGIBLE EMPLOYEES BIDDING IN THE EMPLOYEE RESERVATION PORTION. BOOK RUNNING LEAD MANAGERS



1st Floor, 27 BKC, Plot No. C-27 G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051 Maharashtra, India Tel: +91 22 4336 0000 E-mail: celloworld.ipo@kotak.com

Investor grievance e-mail: kmccredressal@kotak.com Website: https://investmentbank.kotak.com Contact person: Ganesh Rane SEBI registration no.: INM000008704 REGISTRAR TO THE OFFER

ICICI Securities **ICICI Securities Limited** ICICI Venture House, Appasaheb

Marathe Marg, Prabhadevi, Mumbai 400 025, Maharashtra, India Tel: +91 22 6807 7100 E-mail: celloworld.ipo@icicisecurities.com Investor grievance e-mail: customercare@icicisecurities.com Website: www.icicisecurities.com Contact person: Shekher Asnani / Kristina Dias

SEBI registration no.: INM000011179

IFL SECURITIES

24th Floor, One Lodha Place, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013 Maharashtra, India Tel: +91 22 4646 4728 E-mail: cello.ipo@iiflcap.com Investor grievance e-mail: ig.ib@iiflcap.com Website: www.iiflcap.com Contact person: Yogesh Malpani/ Bhavesh Mandoth

IIFL Securities Limited

SEBI registration no.: INM000010940 COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER

JM FINANCIAL JM Financial Limited

Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai 400 025, Maharashtra, India Tel: +91 22 6630 3030 E-mail: celloworld.ipo@jmfl.com Investor grievance e-mail: grievance.ibd@imfl.com Website: www.jmfl.com Contact person: Prachee Dhuri

SEBI registration no.: INM000010361

Telephone: +91 22 2685 1027; E-mail: grievance@celloworld.com; Website: www.corporate.celloworld.com

Investors can contact the Company Secretary and Compliance Officer, the BRLMs or the Registrar to the Offer in case of any

pre-Offer or post-Offer related problems, such as non-receipt of letters of Allotment, non-credit of Allotted Equity Shares in the

7" Floor, Cnergy,

MOTILAL OSWAL INVESTMENT BANKING

Motilal Oswal Investment Advisors Limited Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai 400 025, Maharashtra, India Tel: +91 22 7193 4380 E-mail: cello.ipo@ motilaloswal.com Investor grievance e-mail:

moiaplredressal@motilaloswal.com Website: www.motilaloswalgroup.com Contact person: Ritu Sharma/ Sankita Ajinkya

SEBI registration no.: INM000011005 Cello House, Corporate Avenue, 'B' Wing, 8" Floor, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai 400 063 Maharashtra, India.

queries and for redressal of complaints, investors may also write to the BRLMs. THE EQUITY SHARES OF OUR COMPANY WILL GET LISTED ON MAIN BOARD PLATFORM OF BSE AND NSE

Hemangi Trivedi, Cello World Limited

For CELLO WORLD LIMITED On behalf of the Board of Directors

Hemangi Trivedi

The Equity Shares offered in the Offer have not been, and will not be, registered under the United States Securities Act") or any state securities laws in the United States, and may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities laws in the United States. Accordingly, the Equity Shares are being offered and sold (i) within the United States solely to persons who are reasonably believed to be "qualified institutional buyers" (as defined in Rule 144A under the Securities Act, or (ii) outside the United States in "offshore transactions" as defined in and in compliance with Regulation S under the Securities Act and the applicable laws of the jurisdiction where those offers and sales occur. There will be no public offering of Equity Shares in the United States. CONCEPT

financialexp.epa



LINK Intime C-101, 1" Floor, 247 Park L.B.S. Marg, Vikhroli West, Mumbai 400 083, Maharashtra, India

Link Intime India Private Limited

Tel: +91 810 811 4949; E-mail: celloworld.ipo@linkintime.co.in Investor grievance e-mail: celloworld.ipo@linkintime.co.in Website: www.linkintime.co.in; Contact person: Shanti Gopalkrishnan SEBI registration no.: INR000004058

respective beneficiary account, non-receipt of refund orders or non-receipt of funds by electronic mode, etc. For all Offer-related

Company Secretary & Compliance Officer

Place: Daman and Diu Date: November 3, 2023 CELLO WORLD LIMITED has filed a Prospectus dated November 1, 2023 with the RoC and the Securities and Exchange Board of India ("SEBI"). The Prospectus is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, on the websites of the Stock Exchanges, i.e. BSE

and NSE, at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, on the website of the Company at www.corporate.celloworld.com, and on the websites of the BRLMs i.e., Kotak Mahindra Capital Company Limited at https://investmentbank.kotak.com, ICICI Securities Limited at www.icicisecurities.com, IIFL Securities Limited at www.imfl.com and Motilal Oswal Investment Advisors Limited at www.motilaloswalgroup.com. Any investor should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risks, please see the section titled "Risk Factors" beginning on page 36 of the Prospectus.



फिनक्वेस्ट फायनान्शियल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड FINQUEST

सीआयएन: यु७४१४०एमएच२००४पीटीसी१४६७१५ नोंदणीकृत कार्यालय: ६०२, बॉस्टन हाऊस, ६वा मजला, सुरेन रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. ई-मल:hpatel@finquestonline.com, वेबसाइट:www.finquestfinance.in

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु. लाखात, प्रति शेअर डाटा व्यतिरिक्त) संपलेली तिमाही संपलेले अर्धवर्ष संपलेले वर्ष तपशील एकमेव ३०.०९.२३ ३०.०९.२३ 39.03.23 अलेखापरिक्षित लेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न 3009.८९ २७२५.६३ ७५७४.५६ 3228.4° कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) २६५९.२६ 9८५२.३० ७७९८.५२ ५१२९.०६) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) २६५९.२६ 9242.30 ७७९८.५२ 4928.08) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बांबनंतर) ८६६.६२ 83६9.43 9388.83 ५२९२.८३) कालावधीकरिता एकुण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वक नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर) ८६६.६२ 93६६.४३ 83६9.43 4282.63) प्रदानित समभाग भांडवल 3990.00 3990.00 3990.00 3990.00 राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) २२०२६ 20230 २२०२६ 90884 प्रतिभूती प्रमुख खाते निव्वळ मूल्य २५२१६.३८ २४७८३.९७ २५२१६.३८ २०८५४.९३ प्रदानित कर्ज भांडवल/थिकत कर्जे २३७२६ 34८६७० २३७२६ २१८६६ थकित परिवर्तनीय प्राधान्य शेअर्स कर्ज समभाग प्रमाण 0.98 0.९४ 9.04 9.84 प्रतिशेअर उत्पन्न (प्रत्येकी रु.१०/-) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) २.७२ १. मूलभूत (रु.) 8.20 २.७२ (98.48) २. सौम्यीकृत (रु. (१६.५९) 2.02 8.2८ २.७२ भांडवल विमोचन राखीव एन.ए. एन.ए. एन.ए. एन.ए. कर्जरोखे विमोचन राखीव एन.ए. एन.ए एन.ए. एन.ए. कर्ज सेवा समावेशन प्रमाण एन.ए. एन.ए एन.ए एन.ए. व्याज सेवा समावेशन प्रमाण एन.ए. एन.ए एन.ए. एन.ए.

१. ३०.०९.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तद्नंतर 0२.११.२0२३ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटावर घेण्यात आले आणि वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

२. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ५२ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.finquestfinance.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ५२(४) अन्वये नमुद बाबींकरिता अंशत: अहवाल बीएसईकडे देण्यात आले आहे आणि सदर अहवाल बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.finquestfinance.in वेबसाईटवर उपलब्ध आहे

> फिनक्वेस्ट फायनान्शियल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडकरिता सही/

> > हार्दिक बी. पटेल

CROWN LIFTERS

ठिकाण: मुंबई व्यवस्थापकीय संचालक व सीईओ तारीख: ०२.११.२०२३ डीआयएन:००५९०६६३

(U/Order V. Rule 20 R/w 151 of CPC) IN THE COURT OF PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE AT BIDAR. COMM.MISC.NO.1/2023 Syed Gous S/o Syed Osman. Age:-47 Years, Occu:- Business, R/o Dharagiri Locality, Basavakalyan, Dist. Bidar. **Pe**

Devendra S/o Ramchandra Kange, Age:- 65 Years, Occu:- Labour & Argiculture, R/o Tripurant. Tq. Basavakalyna, Dist. Bidar.

(PAPER PUBLICATION)

2) Dayanand S/o Ramchandra Kange, Age:- 41 Years, Occu:- Kirana Business, R/o ipurant, Tq. Basavakalyan, Dist. Bidar. 3) Laxmibai W/o Ramchandra Kange, Age: 78 Years, Occu:- Household & Agriculture R/o Tripurant, Tq. Basavakalyan, Dist. Bidar. Now all residing at Yerale Parle (Kirana Shop), Cigaratte Company Chakala Bamman Wada, Samrat Ashok Nagar, Parla Station

Airport Yerla Parle, Mumbai. 4) Rejeshree D/o Ramchandra Kange, W/o Sidram Hende, Age:- Major, Occu:-Household, R/o Tripurant, Tq. Basavakalyan, Dist. Bidar, Now residing at Yerale Parle

(kirana Shop), Cigaratte Company Chakala Bamman Wada, Samrat Ashok Nagar, Parla tation Airport Yerale Parle, Mumbai.

Sub:- Suit for specific performance of sale of suit Sy No. 228, measuring 03 acres of Tripurant, Tq. Basavakalyan. NOTICE TO RESPONDENT NO 1 and 2

Respondent No. 1:- Devendra S/o Ramchandra Kange, Age:- 65 Years, Occu:- Labou & Argiculture, R/o Tripurant, Tq. Basavakalyna, Dist. Bidar. Respondent No. 2:- Dayanand S/o Ramchandra Kange, Age:- 41 Years, Occu:- Kirana Business, R/o Tripurant, Tq. Basavakalyan, Dist. Bidar.

Take Notice that the above named respondents has filed a petition against all of you and order 9 Rule -7 R/w Sec. 151 of CPC before this court and that, court had issued notices to you for your appearance, but those are returned Un-served, showing one or the other reasons. This court is satisfied with the contention of the appellant that, you are intentionally avoiding the service of notice in the ordinary process and by registered post. Compelling issue of said notice by paper publication.

Therefore, you are hereby noticed to appear in person or through counsel, duly authorized, to answer the petition, before this court at 11.00 a.m. on 02-12- 2023 failing which the matter will be heard and decided in your absence as per law. Given under my hand and the seal of the Court on this the 13th October 2023 at Bidar.



टीप:

// BY ORDER OF THE COURT // Chief Administrative Office Prl. District & Sessions court, Bidar.

The Mehsana Urban Co-op. Bank Ltd.

(Multi-State Scheduled Bank) H.O. Corporate Building, High-way, Mehsana. Phone No. 02762-257233/ 257234

Notice for Special General Meeting of the Bank बँकेच्या सर्व सभासदांना कळविण्यात आले आहे की, **बँकेची विशेष सर्वसाधारण**

सभा शुक्रवारी **२४ नोव्हेंबर २०२३** रोजी सकाळी **१०.०० वाजता,** कम्युनिटी हॉल जीआयडीसी -१ असोसिएशनसमोर, पाण्याच्या टाकीसमोर, मोढेरा चार रस्ताँ मेहसाणा ३८४००२ येथे होणार आहे. सर्व सदस्यांनी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

<u>कार्यसूची</u>

- . **२६ मे २०२३** रोजी झालेल्या ४**० व्या वार्षिक** सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचन त्याल मंजरी देणे.
- श्री महालक्ष्मी मर्कन्टाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, डभोई बडोदा यांचे मेहसाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये विलीनीकरण (पुण विलीनीकरण) योजनेच्या प्रारूप योजनेस मंजुरीसाठी
- संचालक मंडळातील संचालकांची रिक्त पदे सर्वसाधारण सभेने (सदस्य) बँक
- . अध्यक्षांच्या मान्यतेने इतर कोणतीही बाबत
- बैठकीचा सविस्तर अजेंडा बँकेच्या संकेतस्थळावर www.mucbank.com आणि बँकेच्या सर्व शाखांमध्ये सचना फलकावर उपलब्ध आहे

गणपूर्तीअभावी सभा तहकूब केल्यास अर्ध्या तासानंतर त्याच ठिकाणी बैठक घेण्यात येणार असून ती कायदेशीर मानली जाईल आणि सभेचे कामकाज अजेंडानुसार केर

By the Order of Board of Directo

Mr. VinodKumar M Pate Date: 04/11/2023 Chief Executive Office

लिक्स मशिनरी ॲण्ड कमर्शियल्स लिमिटेड

सीआयएन:एल२९२९९एमएच१९६०पीएलसी०११८७० नोंदणीकृत कार्यालयः वॉर्डन हाऊस, ३४०, जे.जे.गेड, भायखळा, मुंबई-४००००८. दूर.:९१-२२-२३०२७९००, फॅक्स:९१-२२-२३०७७२३१, कं.कोड:५०५३२० वेबसाईट:www.lynxmachinery.com, ई-मेल:cosec@lynxmachinery.com

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता निष्कर्षाचा अहवाल									
(रु.हजारात, ईपीएस व्यतिरि									
तपशील	संपलेली	संपलेली	संपलेले						
	तिमाही	तिमाही	वर्ष						
	३०.०९.२३	३०.०९.२२	39.03.23						
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित						
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	0	Ę 3						
एकूण	-	0	Ę 3						
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक बाबपूर्व)	(१५३८)	(९५३)	-4302.38						
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)									
(अपवादात्मक बाबनंतर)	(१५३८)	(९५३)	-4302.38						
करानंतर कालावधीकरिता नफा/(तोटा)	(१५३८)	(९५३)	-4302.38						
सर्वकष उत्पन्नानंतर एकूण नफा/(तोटा) (करानंतर)	(१५३८)	(९५३)	-4302.38						
भरणा केलेले समभाग भांडवल									
(दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती शेअर)	£000	€000	£000						
राखीव-इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित									
ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)			-99288						
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (विशेष साधारण बाबपुर्व)									
मूळ	(२.५६)	(9.48)	(८.९५)						
सौमिकृत	(२.५६)	(9.48)	(८.९५)						
*वार्षिकीकरण नाही									

ठिकाणः मुंबई

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे

सविस्तर नमुन्यातील उतारा आहे त्रैमासिक / वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.lynxmachinery.com वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या

www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. प्रद्युम्न जजोदिया दिनांकः ०२.११.२०२३ व्यवस्थापक आणि संचालक

पुणे वसुली विभाग - ६९२/६९३, पहिला मजला, चाफळकर सेंटर, चाफळकर कॉलनी, मार्केटयार्ड रोड, पुणे-४११०३७. फोन- ०२०- २४२२५३५३१/३२, ७२०८९३२०३४

प टीजेएस्बी सहकारी बँक लिमिटेड. क्री-स्ट्रेड

जाहीर लिलाव

सिक्युरिटायजेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट-२००२ अन्वये नियुक्त केलेल्य बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून खालील कसूरवार कर्जदार विरुद्ध टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड पुणे वसूली कारवाई सुरू करून सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये दिनांक ३०/०७/२०२० रोजीची मागणी सूचना श्री. जगताप रणजित मानसिंग आणि सर्व जामीनदार आणि सर्व गहाणदार यांन जारी केली.

कर्जदार, गहाणदार आणि जामीनदाराने निर्धारित मुदतीत सदर मागणी सूचनेत नमूद केल्याप्रमाणे दिनांक ०१/०७/२०२० पासूनच्या पुढील व्याजास दिनांक ३०/०६/२०२० रोजीच्या रू. ३४,१२,२१८/- (रुपये चौतीस लाख बारा हजार दोनशे अठरा फक्त) रकमेची परतफेंड केलेली नाही म्हणून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सदर एकच्या कलम १३(४) आणि कलम १४ अन्वये खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमत्तेचा कब्जा घेतला.

मी निम्नस्वाक्षरीकार टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी म्हणून विहित कायद्यात नोंदविले प्रमाणे निविदा मागवून जशी आहे तशी व जेथे आहे तेथे कर्जाच्या वसूलीसाठी सदर मालमत्ता विकण्याचे ठरविले आहे

कर्जदार/जामिनदार/गहाणदार यांची नावे	स्थावर मालमत्तेचे वर्णन आणि तपशील
कर्जदार/जामिनदार/गहाणदार यांची नावे १. श्री. जगताप रणजीत मानसिंग (कर्जदार/ गहाणदार) २. श्री. जगताप श्रीकांत शशिकांत (जामिनदार / गहाणदार) ३. औंधकर रमेश नारायण (जामिनदार) ४. श्री. खेसे सचिन शहाजी (जामिनदार) मालमत्तेच्या निरिक्षणाचे दिनांक व वेळ मालमत्तेच्या लिलावाचा दिनांक व वेळ	दक्षिण भागाकडील फ्लॅट नं. ६०१ क्षेत्र ४७.१२ चौ.मी. (म्हणजेच ५० चौ.फूट.) लगतचे टेरेस क्षेत्र ४७.५५ चौ.मी. (म्हणजेच ५१२.२५ चौ.फूट.) वा मजला, विद्याधर हाईटस्, कंडोमिनियम. सि.टी.एस. नं. २४३ (निवन) (जु सि.टी.एस नं. ३००-ब) नारायण पेठ, पुणे. राखीव किंमत : रू. ४५,००,०००/- इसारा रक्कम : रू. १०,००,०००/- लिलावाचे ठिकाण- टीजेएसबी सहकारी बँक लि. ६९२/६९३, पहिला मजला, चाफळकर सेंटर,
	दरर/ दर३, पाहला मजला, चाफळकर सटर, चाफळकर कॉलनी, मार्केटयार्ड रोड, पुणे-४११०३७.
मालमत्तेच्या निरिक्षणाचे दिनांक व वेळ	दिनांक २२/११/२०२३ वेळ : सकाळी ११:०० ते २:०० पर्यंत
मालमत्तेच्या लिलावाचा दिनांक व वेळ	दिनांक ०६/१२/२०२३ वेळ : स. ११:३० वा.

अटी व शर्ती-

. स्थावर मालमत्तेच्या खरेदीसाठी एका मोहोरबंद पाकिटातून प्रस्तावना देऊन सदर प्रस्तावाचे मोहोर बंद पाकीट उपरोक्त ठिकाणी दिनांक ०५/१२/२०२३ रोजी सायंकाळी ५:०० पूर्वी आणावेत आणि दिनांक ०५/१२/२०२३ सायंकाळी ५:०० पूर्वी इसार रक्कम डीडी/पे-ऑर्डर/ आरटीजीएसद्वारे टीजेएबी सहकारी बँक लि. रिकव्हरी खाते क्रमांक 0019950000002 आय.एफ.एस.सी. कोड TJSB0000001 मध्ये हस्तांतरिर

.निम्नस्वाक्षरीकारांकडून अशा तन्हेने प्राप्त झालेले प्रस्ताव उपरोक्त ठिकाणी दिनांक ०६/१२/२०२३ रोजी सकाळी ११:३० वाजता उघडून विचारा घेतले जातील.

कोणताही प्रस्ताव स्वीकारण्याचे किंवा फेटाळण्याचे आणि/किंवा लिलाव रह करण्याचे आणि/किंवा सधारण्याचे आणि/किंवा पढे ढकलण्या अधिकार निम्न स्वाक्षरीकारांनी राखन ठेवले आहेत.

खाली स्वाक्षरी केलेले याद्वारे कर्जदार/ना, गद्वाणदार/ना आणि/किंवा कायदेशीर वारसांना, कायदेशीर प्रतिनिधी(ते) (मग ते जात असो किंवा अजात) निष्पादक(चे), प्रशासक (चे), उत्तराधिकारी (ते), आणि नियुक्त(ने) यांना सूचित करतात संबंधित कर्जदार/गहाणदार(ने) (मृत झाल्यापासून) किंवा फरार, यथास्थिती, नोटीसच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत संपूर्ण थकवाकी भरणा करावी. अन्यथा प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटी इंटरेस्ट अँड एन्फोर्समेंट रुल्स २००२ च्या नियम ८(५) नुसार येथे नमूद केलेली सुरक्षित मालमत्तेची विक्री करण्यात येईल.

सर्व किंवा अशा कोणत्याही व्यक्ती (व्यक्तींना) या मालमत्तेबाबत वाटा, हक्क, शीर्षक, लाभ, व्याज, दावा किंवा मागणे यांच्या उक्त मालमत्तेच्या किंव त्यांच्या कोणत्याही भागासंदर्भात विक्री, वाटप, देवाण-घेवाण, गहाण, भाडे, पोट भाडे, भाडेपट्टी, धारणाधिकार, शुल्क, देखभाल, परवाना भेटवस्तू, वारसा, वाटा, ताबा, सहजता, विश्वास, वसियत ताबा, असाइनमेंट किंवा कोणत्याही स्वरूपाचा भार किंवा अन्यथा खाली नमूद केलेल्य पत्त्यावर अधोहस्ताक्षरित लेखी कळवावे अशी विनंती केली जात आहे. जाहिरात प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसाच्या आत सर्व आवश्यक आणि सहाय्यक दस्तऐवजांसह, अशा दाव्यांचा संदर्भ न देता कोणता व्यवहार पूर्ण केला गेला नाही तर अशा कोणत्याही व्यक्तीने त्याचे अधिकार माफ केले आहेत असे मानले जाईल आणि टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड वर बंधनकारक राहणार नाही.

. अटी आणि शर्तींच्या पत्रकासह निविदा प्रपत्रे रुपये १००/- अधिक जीएसटी रुपये १८/- एकूण रुपये १९८/- किमतीसह प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या कार्यालयात स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत संपर्क क्रमांक ०२०- २४२२३५३१/३२, ७२०८९३२०३४

. बँकेकडून लिलाव निश्चित केला जाईल बँकेने कोणताही व्यक्ती किंवा एजन्सी नियुक्त केलेली नाही हे प्रकाशन म्हणजे उपरोक्त कर्ज खात्यांच्या कर्जदार

जामीनदार गहाणदारांना ३० दिवसांची सूचना देखील आहे. दिनांक :०४/११/२०२३

सही/-प्राधिकृत अधिकारी ठिकाण : पुणे सरफेसी ऍक्ट २००२ अन्वये टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड च्या साठी आणि वतीने उप्परोलिखित मराठी मजकरामध्ये काही संदिग्धता असल्यास/आढळल्यास इंग्रजी मजकर ग्राह्म मानावा

CROWN LIFTERS LIMITED

CIN: L74210MH2002PLC138439 Registered Office: 104, Raheja Plaza Premises Co-Op Soc. Ltd., Shah Industrial Estate,

Veera Desai Rd, Andheri (W) Mumbai - 400053.

	Tel No: +91 +91 22 4006 2829; E-mail: cs.cll@crownlifters.com; Website: www.crownlifters.com											
	Statement of Financial Results for the Quarter Ended on September 30th, 2023 (Rs. in Lakhs)											
		C	Year Ended									
Sr.	Particulars	30-09-2023	30-06-2023	30-09-2022	30-09-2022	30-09-2022	31-03-2023					
No		(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)					
1	Revenue from Operations	524.11	506.55	419.18	1,030.66	813.58	1,927.76					
2	Other Income	15.81	16.59	4.60	32.40	8.18	42.17					
3	Total Income (1 + 2)	539.92	523.14	423.79	1,063.06	821.76	1,969.93					
4	Expenses											
(a)	Cost of Material consumed	184.08	234.89	240.30	418.97	451.32	1,083.99					
(b)	Purchase of stock in trade	-	-	-	-	-	-					
[c]	Changes in Inventories of Finished Goods, Work-In-Progress and Stock-In-Trade	-	-	-	-	-	-					
(d)	Employee Benefits Expenses	60.81	36.74	59.83	97.54	126.08	270.88					
(e)	Finance Costs	41.24	17.06	0.95	58.30	0.96	18.57					
(f)	Depreciation and Amortisation Expenses	137.56	102.88	43.95	240.43	91.18	264.17					
(g)	Other Expenses	11.08	14.49	23.68	25.57	49.71	105.80					
	Total Expenses (4)	434.77	406.05	368.71	840.82	719.25	1,743.41					
5	Profit/(Loss) from Operations Before Exceptional Items & Tax (3 - 4)	105.15	117.09	55.08	222.24	102.51	226.52					
6	Exceptional Items	-	-	-	-	55.39	80.36					
7	Profit / (Loss) from Ordinary Activities Before Tax (5 - 6)	105.15	117.09	55.08	222.24	157.90	306.88					
8	Tax Expenses											
	(a) Current Tax	-	-	-	-	35.70	28.22					
	(b) Deferred Tax	_	_	_	_	0.00	(111.01)					
	(c) Adjustment of tax relating to earlier period	_	-	_	_	0.00	0.00					
	Total Expenses (8)	-	-	-	-	35.70	(82.79)					
9	Net Profit/(Loss) for the period (7 - 8)	105.15	117.09	55.08	222.24	122.20	389.67					
10	Other Comprehensive Income											
11	Total Comprehensive Income for the period (9+10)	105.15	117.09	55.08	222.24	122.20	389.67					
12	Paid-Up Equity Share Capital shares of Rs 10/-Each	1,041.00	1,041.00	1,041.00	1,041.00	1,041.00	1,041.00					
13	Other Equity excluding revaluation reserve	1,294.30	1,189.15	825.41	1,294.30	825.41	1,072.06					
14	Earnings Per Equity Share (Not Annualised)											
	(a) Basic	1.01	1.12	0.53	2.13	1.17	3.74					
	(b) Diluted	1.01	1.12	0.53	2.13	1.17	3.74					
				-		-						

(See accompanying notes to the financial results) NOTES:

Place: Mumbai

Date: 02.11.2023

1. The above detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015. The financial result is also available on the Stock Exchange websites: : www.nseindia.com & company's website: www.crownlifters.com.

2. The company has adopted Indian Accounting Standards (Ind AS) notified by the Ministry of Corporate Affairs with effect from 1st April, 2017 with a transition date of

1st April, 2016 and accordingly these financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendment rules thereafter.

3. The above results are reviewed by statutory auditor and Audit Committee of the company and approved by the Board of Director at their meeting held on 02nd November, 2023. 4. The figures of the last three months represent the balancing figures between un audited figures in respect of half yearly financial year and the published year-to-date

figures up to three month of current financial year.

5. Previous period figures have been regrouped/reclassified/rearranged wherever necessary to make them comparable to figures of the current periods.

5. The company does not have more than one reportable segment in terms of AS-17 issued by ICAI hence Segment wise reporting is not applicable.

7. The board of directors at its meeting held on 2nd November, 2023 has declared an interim dividend of Rs.0.40 per share.

On behalf of the Board of Directors

CROWN LIFTERS LIMITED

Mr. Nizar Nooruddin Rajwani - Director & Chief Financial Officer (DIN: 03312143)

जाहिर सूचना

मिटेड (टीआवएमपीएल) च्या नि सेबी नोंदणी क्रमांकामध्ये बदल तमोहरा इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स प्रायव्हेट लिमिटेड (आयुर्गए००००१७८४२) सेबी (गुंतवणूक सल्लागार) नियमावली, २०१३ अंतर्गत सेबी मध्ये गुंतवणूक सल्लागार म्हणून नोंदणीकृत आहे. नियंत्रणातील बदलानुसार नवीन सेबी नोंदणी क्र.आयएनए००००१७८४२ प्राप्त करण्याच्या बदल्यात टीआयएमपीएल, जुनी

सेबी नोंदणी क्र.आयएनए००००१३८७३ त्याच्या मूळ सेबी प्रमाणपत्रासह स्वाधीन करू इच्छिते. कृपया लक्षात घ्या की, टीआयएमपीएल त्यांची गुंतवणूक सह्णागर सेवा बंद करत नाही. काही तकार असल्यास, https://scores.gov.in किंवा https://smartodr.in/login वर सेबी कडे

नेवेदन केले जाऊ शकते

ानवरन चरा जाळ शकत. मु<mark>त्तवपुक सङ्घागाराचे नाव :</mark> तमोहरा इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स प्रायक्टेट लिमिटेड **नीदणीकृत कार्वालयाचा पत्ता :** ए-७१, मजला ७, प्लॉट- २२८, मित्तल चेंबर, बॉरिस्टर रजनी पटेल मार्ग, निरमन पॉइंट, मुंबई-

ध्यस्थांची श्रेणी: गुंतवणुक सङ्घागार ईमेल आयडी: compliance@tamohara.net

तमोहरा इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स प्रायव्हेट लिमिटेड साठी अधिकृत स्वाक्षरी दिनांक: ०२-११-२०२३



पीडीएस लिमिटेड (पूर्वी पीडीएस मल्टिनॅशनल फॅशन्स लिमिटेड)

सीआयएन: एल१८१०१एमएच२०११पीएलसी३८८०८८ नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र.९७१, सॉलिटेअर कॉपोरेट पार्क, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३, महाराष्ट्र. भारत. दूरध्वनी:+९१-२२-४१४११००

ई-मेलः investors@pdsltd.com, वेबसाईटः www.pdsltd.com सदस्यांना टपाल मतदानाची सूचना आणि भागधारकांचे ई-मेल अद्यायावत करणे

दिनांक १ नोव्हेंर, २०२३ च्या आधीच्या जाहिरातींच्या संदर्भात, सदस्यांना याद्वारे सूचित केले जाते की कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ११० च्या तार्जुर्दीनुसार कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम २२ आणि सचिवीय मानक २ द्वारे जारी केलेले इंस्टिटचूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या सर्वसाधारण सभेत सर्वसाधारण परिपत्रक क्र..१४/२०२० दि.८ एप्रिल २०२० रोजीच्या च्या संदर्भात आणि सर्वसाधारण गरिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.०३/२०२२ दि.५ मे, २०२२, सर्वसाधारण परिपत्रक क.११/२०२२ दि.२८ डिसेंबर. २०२२ आणि सर्वसाधारण परिपत्रक क.०९/२०२३ दि.२५ सप्टेंबर (रिमोट ई-व्होटिंग) मतदानाद्वारे सदस्यांची संमती मागणारी टपाल मतदान सूचना, ज्या सदस्यांची नावे सदस्य गेंदणीमध्ये कट-ऑफ तारखेला म्हणजेच **सोमवार, ३० ऑक्टोबर, २०२३** रोजी दिसतात त्यांना ईमेलद्रा गठविण्यात आली आहे. खाली नमूद केलेल्या ठरावाच्या संबंधात भागधारकांची मान्यता मिळविण्यासाठी:

अ. क्र.	ठरावांचे तपशील	ठराव प्रकार (विशेष/साधारण)
१	कंपनीचे अधिकृत भागभांडवलात वाढ करणे आणि तद्नुसार कंपनीच्या मेमोरंडम ऑफ असोसिएशनचे भांडवल उद्दीष्ट बदलणे.	साधारण
2	निधी उभारण्याच्या मान्य पद्धतीने कंपनीचे प्रतिभुतीचे वितरणास अधिकृत करणे.	विशेष
W	कर्ज, हमी आणि प्रतिभुती देण्यासाठी आणि अन्य इतर संस्थेस कंपनीद्वारे गुंतवणुकीकरिता अधिकृत करणे.	विशेष
Х	कंपनी कायदा २०१३ च्या कलम १८०(१)(सी) अन्वये कंपनीची उधार क्षमता वाढविणे.	विशेष
ч	कंपनी कायदा २०१३ च्या कलम १८०(१)(ए) अन्वये कंपनीची उधार क्षमता अन्वये कंपनीच्या मालमत्तेवर प्रतिभुती निष्पादनास मंडळास अधिकृत करणे.	विशेष
ĸ	पीडीएस मल्टीनॅशनल फॅशन्स ईएसओपी न्यास यांना कर्ज मंजुरीस अधिकृत करून पीडीएस मल्टीनॅशनल फॅशन्स लिमिटेड-कर्मचारी साठा पर्याय योजना २०२१- प्लान बी चे प्रारंभाकरिता कंपनीचे समभाग प्राप्त करणे.	विशेष
b	कुमारी याईल गैरोला (डीआयएन:०८४३४५०९) यांच्या पदामध्ये बदल करून ना-कार्यकारी-स्वतंत्र संचालक असे बदलुन ना-कार्यकारी ना-स्वतंत्र संचालक असे करणे.	विशेष
ई-∓	स्तदानाशी संबंधित तपशीलवार सचना आणि माहिती सभासदांना पाठवलेल्या टपा	ल मतदान सचनेमध्ये

. दिलेली आहे. कंपनीने **शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०२३** रोजी टपाल मतदान सूचना पाठवणे पूर्ण केले आहे. रिमोट ई-व्होटिंगद्वारे टपाल मतदानावर मतदान करण्याची सुविधा पुढील कालावधीसाठी उपलब्ध असेल: मतदानाची सरुवात : शनिवार, ४ नोव्हेंबर, २०२३ रोजी स.९.०० वा. (भाप्रवे)

मतदानाची समाप्ती: रविवार, ३ डिसेंबर, २०२३ रोजी सायं.५.०० वा. (भाप्रवे)

रविवार, ३ डिसेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. नंतर रिमोट ई-व्होटिंगला परवानगी नाही आणि त्यानंतर ई व्होटिंग मॉड्यूल अक्षम केले जाईल. कंपनीने मे. लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इनटाइम) रिमोट ई-व्होटिंगच्या सुविधेसाठी भागधारकांन

https://instavote.linkintime.co.in द्वारे ई-व्होटिंग सुविधेद्वारे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजन रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियमन ४४ नुसार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यास सक्षम करण्याकरित एक व्यवस्था केली आहे. कंपनीने श्री. गौरव सैनानी (सदस्यत्व क्रमांक:ए३६६०० आणि सराव प्रमाणपत्र क्र.२४४८२) आणि श्री. सन्नी

गोगीया (सदस्यत्व क्रमांक:ए५६८०४ आणि सराव प्रमाणपत्र क्र.२१५६३) भागीदार, **एसजीजीएस ॲण्ड असोसिएटस्**

कंपनी सचिव यांची टपाल मतदान योग्य व पारदर्शक पध्दतीने आयोजित करण्यासाठी तपासनीस म्हणून नियुक्त केली आहे. टपाल मतदानाचा निकाल **मंगळवार, ५ डिसेंबर, २०२३** रोजी किंवा त्यापूर्वी जेथे कंपनीच्या सिक्युरिटीज सूचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्स्चेंजमध्ये सादर केला जाईल आणि कंपनीच्या वेबसाइट www.pdsltd.com वर, बीएसईच्या www.bseindia.com आणि एनएसई वर www.nseindia.com जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत आणि निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए) च्या वेबसाइटव https://instavote.linkintime.co.in येथे वेबसाइटवर पोस्ट केला जाईल. एमसीए परिपत्रकांच्या आवश्यकतांचे पालन करून, टपाल मतदान फॉर्मसह टपाल मतदान सूचनेची हार्ड कॉर्प आणि भरणा केलेल्या व्यवसाय प्रतिसाद लिफाफा या टपाल मतदानाकरिता भागधारकांना पाठवले गेले नाहीत आणि भागधारकांनी त्यांची संमती किंवा असहमत व्यक्त करणे आवश्यक आहे. केवळ रिमोट ई-मतदान

प्रणालीद्वारे. टपाल मतदान सूचना कंपनीच्या www.pdsltd.com वेबसाइटवरून डाउनलोड केली जाऊ शकते. स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटवर देखील प्रवेश केला जाऊ शकतो. म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com, लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड/आरटीए https://instavote.linkintime.co.in रिमोट ई-मतदान सुविधा सोमवार, ३० ऑक्टोबर, २०२३ रोजी ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदवहीमध्ये किंवा ठेवीदारांनी ठेवलेल्या

लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंदवलेले असेल ती केवळ नोंद तारीख असल्याने ती रिमोट ई-व्होटिंगची सविधा घेण्यास पात्र असेल. सदस्यांचे मतदानाचे अधिकार कट-ऑफ तारखेनसार कंपनीच्या एकण मतदान ु भांडवलामध्ये त्यांच्या शेअर्सच्या भरणा केलेल्या मूल्याच्या प्रमाणात असतील. नोंद तारखेला सदस्य नसलेल्य व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळावी. दिमरेरिअलारज्द स्वरूपात वास्तविक स्वरूपात भागधारण करणाऱ्या सटस्यांटारे रिमोट र्र-व्होरिंगची पटत

आणि ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदविला नाही अशा सदस्यांनी टपाल मतदान सूचनेमध्ये प्रदान केले आहे. वास्तविक स्वरूपात भाग धारण करणाऱ्या आणि ज्यांनी त्यांचे तपशील अपडेट केलेले नाहीत त्यांना कंपनीच्या आरटीए सोबत delhi@linkintime.co.in वर अपडेट करण्याची विनंती केली जाते. डीमटेरिअलाइज्ड स्वरूपात गागधारण करणाऱ्या भागधारकांना विनंती केली जाते की त्यांनी त्यांचा ई–मेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींमार्फत त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीकडे त्यांच्या ई-मेल पत्त्यांसह आणि मोबाईल क्रमांकांची नोंदणी करावी न्या भागधारकांनी आधीच त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत केला आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे ईमेल

पत्ते त्यांच्या डिपॉझिररी सहमागीदार/कंपनी, आरटीएकडे प्रमाणित करून ठेवावेत जेणेकरून त्यांच्या ईमेल पत्त्यावर सूचना/दस्तऐवज/वार्षिक अहवालांची सेवा सक्षम होईल. . ।स्तविक स्वरूपात सिक्युरिटीज धारण करणाऱ्या भागधारक/सदस्यांना/ संस्थात्मक भागधारकांना ई-व्होटिंगबाबत

काही शंका असल्यास, ते https://instavote.linkintime.co.in येथे उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि इन्स्टाव्होट ई-व्होटिंग मॅन्युअल पाह् शकतात. मदत विभागांतर्गत किंवा notices@linkintime.co.in वर ईमेल पाठवा किंवा दूरध्वनी: +९९ २२ ४९१८ ६००० येथे संपर्क करा. संचालक मंडळाच्या आदेशान्व

पीडीएस लिमिटेडकरित (पर्वीची पीडीएस मल्टीनॅशनल फॅशन्स लिमिटेड

अभिषेक कनोई ठिकाण: मंबर्ड कायदेशीर आणि कंपनी सचिव प्रमुख दिनांक: ०३ नोव्हेंबर, २०२३



फोर्ब्स ॲण्ड कंपनी लिमिटेड

CIN: L17110MH1919PLC000628 नोंदणीकत कार्यालय: फोर्ब्ज इमारत, चरणजीत राय मार्ग, मंबई - ४०० ००१,

दूर. क्र.: +९१-२२-६१३५८९०० । फॅक्स: +९१-२२-६१३५८९०१ । वेबसाइट: www.forbes.co.in । ईमेल: investor.relations@forbes.co.in

सप्टेंबर ३०, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाही अखेरचे अलेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्ष

(₹ लाखांत प्रति शेअर डेटा वगळता)

तपशील	एकमेव					संकलित						
		तिमाही समाप्ती		सहामार्ह	ो समाप्ती	वर्ष समाप्ती		तिमाही समाप्ती	सहामाही समाप्ती		वर्ष समाप्ती	
	३०.०९.२०२३	३०.०६.२०२३	३०.०९.२०२२	३०.०९.२०२३	३०.०९.२०२२	३१.०३.२०२३	३०.०९.२०२३	३०.०६.२०२३	30.09.7077	३०.०९.२०२३	30.09.7077	३१.०३.२०२३
	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
कारभाराद्वारे एकूण उत्पन्न (इतर उत्पन्नासह)	७,२०६	७,६१०	६,५५७	१४,८१६	३३,६७२	४६,१७४	७,३५६	७,६८४	६,२५२	१५,०४०	३३,५९ ४	४९,८७५
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)	९८५	२,३२३	१९२	३,३०८	२०,४६७	२१,८१७	१,०३२	२,२४८	(२२१)	३,२८०	१९,३४३	१९,६२८
(कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींपूर्वी)												
कालावधीसाठी कर पूर्व निव्वळ नफा/(तोटा)	९८५	२,३२३	३,१७९	३,३०८	२३,४१२	२४,७२२	(१,२३२)	२,२५४	१,५१२	१,०२२	१९,७०९	२१,९८१
(अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर किंवा बंद												
केलेले कार्य)												
कालावधीसाठी कर नंतर निव्वळ नफा/(तोटा)	७३०	१,७२९	५,९४९	२,४५९	२२,६२२	२३,८५९	(१,५६३)	१,५८७	४,००२	२४	१८,५६७	१९,१८२
(अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर)												
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(१११)	३,३०३	৬,९४७	३,१९२	२४,८०२	२५,१६७	(६५८)	४,८०५	८,०३५	४,१४७	२१,२९९	१५,९६०
(कालावधीसाठी करपश्चात नफा/(तोटा) आणि												
करपश्चात इतर सर्वसमावेशक उत्पन्नासहीत)												
भरणा केलेले समभाग भांडवल	१,२९०	१,२९०	१,२९०	१,२९०	१,२९०	१,२९०	१,२९०	१,२९०	१,२९०	१,२९०	१,२९०	१,२९०
(प्रत्येकी १०/- मूल्य)												
इतर समभाग (पुनर्मुल्यांकित राखीव निधी वगळून)												
मूलभूत आणि सौमीकृत				_	_	१९,३९५				_	_	१५,०१७
प्रतिभागावर मिळकत (दर्शनी मूल्य य १०/- प्रत्येकी)	५.६६	१३.४०	४६.१२	१९.०६	१७५.३६	१८४.९५	(१२.२८)	१२.४६	३१.५३	0.88	१४५.९२	१५०.৬৬
(तिमाही आणि सहामाही आकडेवारी वार्षिक नाही)												

डीआयएन:००१३८१७५

नोव्हेंबर ३, २०२३

- १. वरील तपशील हा सेक्युरिटी ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूची आबंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमन, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससोबत दाखल करण्यात आलेल्या, सप्टेंबर ३०, २०२३ रोजी तिमाही सहामाही अखेरचा अलेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अर्क (एक्स्ट्रॅक्ट) आहे. सप्टेंबर ३०, २०२३ रोजी तिमाही आणि सहामाही अखेरचा अलेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा संपूर्ण अहवाल स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाइट www.bseindia.com आणि
- कंपनीची वेबसाइट www.forbes.co.in येथे उपलब्ध आहे. २. ३० सप्टेंबर २०२३ रोजी तिमाही आणि सहामाही अखेरचा अलेखापरिक्षित एकमेव व संकलित वित्तीय निष्कर्षाचे पुनरावलोकन आणि ३० ऑक्टोबर २०२३ रोजी त्याद्वारे शिफारस लेखापरिक्षण समितीने केले आणि ३ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत मंडळाद्वारे मंजूर केले.

फोर्ब्स ॲन्ड कंपनी लिमिटेड करिता (महेश ताहिल्यानी) व्यवस्थापकीय संचालक

DIN: 01423084